

Date: 27th July 2023

To, The Manager - Listing Department, The National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, 5th floor, Plot no. C/1, "G" Block, Bandra-Kurla Complex,

Mumbai-400051

Symbol: APCOTEXIND

To,

Manager-Department of Corporate Services

BSE Limited

Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Security Code: 523694

Dear Sir/Madam,

Sub: Extract of Financial results - 30th June 2023 - Newspaper Advertisement

Please find enclosed a copy of newspaper advertisement (extract of Financial results – 30th June 2023) published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi).

Kindly take the same on record

Thanking you,

For Apcotex Industries Limited

Jeevan Mondkar Company Secretary & Head - Legal

#### **REGISTERED OFFICE**

49-53, 3rd Floor, Mahavir Centre Sector-17, Vashi, Navi Mumbai 400703 Maharashtra, India

T: + 91 22 2777 0800

#### **CORPORATE OFFICE**

NKM International House, 178, Backbay Reclamation, Babubhai M. Chinai Marg Mumbai 400020, India T: + 91 22 2283 8302/04

#### **TALOJA FACTORY**

Plot No. 3/1, MIDC Industrial Area Taloja, Dist. Raigad 410208 Maharashtra, India T: + 91 22 2740 3500

#### INSILCO LIMITED

(Under Voluntary Liquidation wef 25.06.2021)
CIN: L34102UP1988PLC010141
Rogd. Office - A - 5, UPSIDC Industrial Estate, Bhartiagram, Gajraula, Distf. Amroha, U.P.-244223
Phone: (985)73939, Fax: (99342) 252348, Email id: insito2@gmail.com, Website: www.insitorindia.

## NOTICE OF THE ADJOURNED EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF INSILCO LIMITED

EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF INSILCO LIMITED

Its heatey informed that the Extra-Ordinary General Meeting (SM) of the Members
the Company was scheduled to be held on Monday, 24" July 2822 at 500 p.m. (IS
through Veldoc Conferencing (IVC) Other Audio-Vissal Meens (AM) to bransact business isted in the Notice of the Extra Ordinary General Meeting dated 3" June 202
conversing the EGM. Accordingly, the Notice of EGM was sent on all the Sharkenbest
transact the business as etd out the said notice.

On the scheduled dated of EGM is 2.4" July 2222, the requisite quorum for holding the EG
was not present and therefore, the Extra-Ordinary General Meeting was adjourned

Work Morta is benefit when the Markenberg of the Company of the Com

Now, Motice is hereby given to all the members/shareholders of the Company that the adjourned EGM will be held on Monday, 31° July 2023 at 5.00 p.m. (IST) through Video Conferencing (VCV) Other Audio-Visual Means (GAWN) to Transact the business set out in the Notice of Extra-Ordinary General Meeting dated 30° June 2022 convening the EGM.

- All he notes/instructions/information mentioned in the Notice dated 30° June 2023 for the original EOM shall apply mutatis mutands to the adjourned ECM. In in case of a person having any queriet/genoranes pertaining to adjourned EGM or other incidental matters, they can write an e-mail to insideo2@gmail.com. As per Section 116 of the Companies Act, 2013, resolution shall, for all jurposes, be treated as having been passed on the date on which it was in fact passed i.e. on 31° July 2023.

16

Date : 26" July 2023 Place : Palwal, Haryana

# Educomp

EDUCOMP SOLUTIONS LIMITED
CIN: L74999DL1994PLC061353
Regd. Office: 1211, Padma Tower I-5, Rajendra Place, New Delhi 110008.

E-mail: investor.services@educomp.com, Website: www.educomp.com
STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED J

					(Rs. In Lakh
SI.	Particulars		Year Ended		
No.	Particulars	30/06/2021 (Unaudited)	31/03/2021 (Unaudited)	30/06/2020 (Unaudited)	31/03/2021 (Audited)
1.	Total Income from operations (net)	2.10	11.76	28.46	96.5
2.	Net Profit/(Loss) for the period before tax, exceptional items and extraordinary item	(1,471.40)	(2,071.50)	(1,867.76)	(5,059.79
3.	Net Profit/(Loss) for the period before tax but after exceptional items and extraordinary item		(2,071.50)	(1,867.76)	(5,059.79
4.	Net Profit/(Loss) for the period after tax, exceptional items and extraordinary item	(1,471.40)	(2,071.50)	(1,867.76)	(5,059.79
5.	Total Comprehensive income	(1,471.40)	(2,075.54)	(1,867.76)	(5,063.83
6.	Paid up Equity share capital (Face Value Rs.2/- each)	2,449.34	2,449.34	2,449.34	2,449.3
7.	Reserve excluding revaluation reserves				(2,98,018.5)
8.	Securities Premium Account	1,02,403.24	1,02,403.24	1,02,403.24	1,02,403.2
9.	Net worth	(2,91,796.16)	(2,90,324.77)	(2,90,644.67)	(2,90,324.7
10.	Paid up Debt Capital/outstanding debt	2,56,726.30	2,55,648.75	2,57,320.67	2,55,648.7
11.	Outstanding Redeemable Preferences Shares	-	-	-	
12.	Debt Equity Ratio		(0.88)		(0.8
13.	(Loss)/ Earning Per Share (before and after extraordinary items) (not annualized)				
	(a) Basic	(1.20)	(1.69)	(1.53)	(4.1
	(b) Diluted	(1.20)	(1.69)	(1.53)	(4.1
14.	Capital Redemption Reserve	-		-	
15.				-	
16.			(11.34)		(11.3
17.	Interest Service Coverage Ratio	l	(11.58)		(11.58

Place : New Delhi Date : 26/07/2023

Sul-MAHENDER KHANDELUK TAKEN ON RECORD RESOLUTION PROFESSIONAL OF EDUCOMP SOLUTIONS LIBITED REGISTRATION NUMBER:-IBBII/PA-001/IP-P00033/2016-17/10086





Grow your business with the smart choice to reach those

Annointment

- 💂 71% readers in NCCS A1 and A2
- 12 English, 6 Hindi editions: 1000+ towns
- 6 lakh registered users, 12 million unique visitors per month
- Print readers spend >15 min per day, digital >5 min per visit
- The most-read business medium in top B-Schools

**Business Standard** Insight Out





#### **PGIM India Asset Management Private Limited**

4th Floor, C wing, Laxmi Towers, Bandra Kurla C Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100

India Mutual Fund CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446 Website: www.pgimindiamf.com

#### NOTICE

Notice is hereby given that in accordance with Regulation 56 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with Clause 5.4 of SEBI Master Circular dated May 19, 2023, the unit holders of all the Scheme(s) of PGIM India Mutual Fund ("Fund") are requested to note that the Annual Report of all the Scheme(s) of the Fund for the financial year ended March 31, 2023, are hosted on the website <a href="https://www.pgimindiamf.com">www.pgimindiamf.com</a> and <a href

The unit holders can submit a request for a physical or electronic copy of the Annual Report of the Scheme(s) of the Fund for the financial year ended March 31, 2023 by calling on 1800 266 7446 or by sending an email to <a href="care-order-order-order-or-or-by-writing-to-PGM">care-Order-or-by-writing-to-PGM</a> holds Asset Management Private Limited at 4th Floor, C Wing, Laxmi Towers, Bandra Kurla Complete Bandra (East), Mumbai - 400 051 or by sending an SMS on \$607030 (i.e. to receive a physical copy, type FAPHY<Space>
<PAN> or <FolioNo> and to receive an electronic copy, type FASOFT<space> <PAN> or <FolioNo> or <RegisteredEmail>).

For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Place: Mumbai Date: July 26, 2023

Authorized Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



## apcotex industries limited

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703
Tel.: 022-2777 0800 • www.apcotex.com • Email: redressal@apcotex.com
CIN: L99999MH1986PLC039199

#### **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023

(Rs. in Lakhs)

1	*					
SR.			YEAR ENDED			
NO.	PARTICULARS	30th June 2023 Audited	31st March 2023 Audited	30th June 2022 Audited	31st March 2023 Audited	
1	Total Income from Operations	27,971.67	25,742.27	30,820.75	1,08,721.84	
2	Net Profit for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	1,646.04	3,073.30	4,526.81	14,551.47	
3	Net Profit for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	1,646.04	3,073.30	4,526.81	14,551.47	
4	Net Profit for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	1,211.99	2,321.11	3,355.68	10,793.88	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	2,136.27	2,108.89	2,663.52	10,577.21	
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90	
7	Earning per Share Basic & Diluted	2.34	4.48	6.47	20.82	

Place: Mumbai Date: 26th July 2023

- es: a) The above is an extract of the detailed format of the results for Quarter ended 30th June 2023 filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on Company's Website www.apcotex.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on  $26 \text{th} \, \text{July} \, 2023$ .

For and on behalf of the Board

Atul C. Choksev Chairman DIN: 00002102

#BSMorningShow

#BSBankingShow



Büsiness Standard **BANKING** SH**3**W

Thursdays | 11am



IN TODAY'S EPISODE



Q&A with Sanjay Kedia.

CEO and Country Head, Marsh India

What is frictionless credit?

What will it take to reform the IMF and World Bank?



Tamal Bandyopadhyay on bank CEOs' tenure



Visit mybs.in/BankingShow or scan this code to watch

o business.standard bsindia





business-standard.com 



biz mean for ITC? Today's Special

Infocus

What does demerger of hotel

Are the days of cheap Russian crude over for India?



Market Insight

Why are analysts wary of textile stocks?







Mon - Fri | 8am







# शाळेची बस फुटपाथवरील खड्ड्यात फसली!

दि. २६ : रस्त्यावर खड्डे पडल्याने ते बुजविणे आवश्यक असताना सांगूनही खड्डे बुजवूले जात नसल्याने शाळेच्या बस फूटपाठवरील नसल्याने गटारात घटना अडकल्याची मंगळवारी दुपारच्या दरम्यान डोंबिवली पश्चिमेकडील दोन पाण्याची टाकीजवळील पालिकेच्या ''ह'' प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर घडली. या बसमध्ये विद्यार्थी शाळकरी असल्याने त्यांच्या म दतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रमोद कांबळे धावून आले. अग्निशामक दल आणि जेसीबीच्या सहाय्याने अडकलेली शाळेची बस बाहेर काढण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यानंतर सुखरूपपणे त्या बसबाहेर काढून दुसऱ्या बसमध्ये

बसविले. डोंबिवली पश्चिमेकडील दोन पाण्याची टाकी जवळील पालिकेच्या ''ह'' प्रभाग कार्यालयाच्या बाजूकडील रस्त्यावर पडल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत. या ररन्त्यावरून शाळेच्या अनेक बसेस धावत मंगळवारी असतात. दुपारच्या सुमारास एका खाजगी शाळेची बस जात खड्ड्यामुळे असताना फुटपाथवर चढली असता फूटपाथला नसल्याने त्यात अडकली. सुदैवाने बस एका बाजूला पलटी झाली नाही. या बसमध्ये विद्यार्थी असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रमोद कांबळे हे मदतीला धावते. कांबळे यांनी विद्यार्थीना सुखरूप बसच्या बाहेर काढून दुसऱ्या बस मध्ये बसविले. या घटनेबाबत कांबळे म्हणाले, य खूपच खड्डे ररन्त्यावर असल्याने अपघात होण्याची शक्यता असून खंडे लवकरात लवकर NOTICE IS HEREBY given to all or to whomsoever it may concern that my clients MR. SUKUMAR MAN RAMCHANDRAN NAIR & MISS.

**PUBLIC NOTICE** 

SHEELA RAMCHANDRAN are the

only 2 legal heirs of LATE. MR. T. P.

RAMCHANDRAN & LATE. MRS.

VIJAYAM RAMCHANDRAN who died

intestate on 25.03.2023 & 15.02.2016

respectively, who were the lawful joint

owners together with MR. SUKUMAR

RAMCHANDRAN NAIR of the

esidential premises bearing Flat Nos

1202A & 1202B, B Wing, Runwal

Heights Residential Co-operative

Housing Society Limited, L.B.S.

Marg, Opp. Nirmal Lifestyle, Mulund

(West), Mumbai, Maharashtra

400080. MISS. SHEELA

RAMCHANDRAN has released he

entire 50% share from the 2/3rd right

title interest share and possession of

LATE, MR. T. P. RAMCHANDRAN &

LATE. MRS. VIJAYAM

RAMCHANDRAN in favour of MR

SUKUMAR RAMCHANDRAN NAIR

by registering the Release Deed on

20th day of July, 2023, duly registered

before the Joint Sub-Registrar of

Assurances, Kurla-2 at Sr. No. KRL2

13753 & 13754/ 2023. All persons

claiming an adverse interest in the sai

Flats or any part thereof howsoever are

hereby required to make the same

known to the undersigned at his office

in office hours at Office No. 9. Sushila

Apartment, S. N. Road, Tambe Nagar

Mulund (W), Mumbai-400080, Mob:

9773578552 within 15 days from the

date hereof, failing which the title of my

client **MR. SUKUMAF** 

RAMCHANDRAN NAIR shall be

presumed as clear and marketable, without any reference to such claim

and the same, if any, shall be

considered as waived. Members of the public are requested to take the note of

ADV. SHRI. DHAVAL T. KARIA

KARIA & ASSOCIATES

ADVOCATE HIGH COURT

Dated this 27th day of July, 2023.

the same.

the line pipe people मीआयएन:एल९९९९एमएच१९८८पीएलसी०४७४०८ नोंद. कार्या.: मन हाऊस, १०१, एस.व्ही.रोड, पवन हंस समोर, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. दूर.: 0२२-६६४७७५००, फॅक्स क्र.: 0२२-६६४७७६००, वेबसाईट:www.mangroup.com, ई-मेल:investor.relations@maninds.org

#### गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीचे समभागांचे हस्तांतरण

गागधारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा नेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६, सुधारित (नियम) च्या तरतूदीनुसार, **वित्तीय वर्ष** २०१५–१६ साठी घोषित केलेल्या लाभांश मागील ७ वर्षांच्या कालावधीकरिता देण्यात न आलेले व दावा ा केलेले शेअर्स **२९ ऑक्टोबर, २०२३** रोजी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे हस्तांतरित केले जातील. ७ सलग वर्षांकरिता शिल्लक लाभांशसंदर्भातील संबंधित शेअर्ससद्धा आयर्डपीएफकडे हस्तांतरीत केले जातील.

डिपॉझिटरीज ॲक्ट, १९९६ अंतर्गत तारण असलेले शेअर्स किंवा अशा शेअर्सचे हस्तांतरणास कायद्याचे ऱ्यायाधिकरणाचे न्यायालयाच्या विशिष्ट आदेशासंदर्भात आयईपीएफकडे कंपनीद्वारे असे शेअर्स हस्तांतरी केले जाणार नाहीत. तथापि. संबंधित भागधारकांनी न्यायालय/न्यायाधिकरण आदेश/तारण/गहाणवट इत्यादीचे कागदोपत्री पुरावे सादर करावेत.

सदर नियमाच्या आवश्यकतेनुसार ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स हस्तांतरणास देय आहेत त्यांना वैयक्तिव पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे आणि फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लायंट आयडी आणि भागांर्च संख्या यासह अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या (www.mangroup.com) वेबसाईटव अपलोड करण्यात आले आहे.

भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास पात्र शेअर्स व दावा केलेले/देण्यात न आलेले लाभांशाचे तपशील पडताळुन पहावे. संबंधित भागधारकांनी कंपनी/कंपर्न नेबधंक व हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) यांना योग्य वेळेत आगाऊ अर्थात **२९ ऑक्टोबर, २०२३** रोर्ज किंवा त्यापूर्वी कळवावे, जेणेकरून कंपनीला/आरटीएला आयईपीएफकडे अंतिम तारखेपर्यंत त्यांचे अर्ज प्रक्रियेत घेता येतील. आरटीएचे संपर्क तपशील; सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम)

मुंबई-४०००८३, दुरध्वनी:+९१-२२-४९१८६०००; ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in. न्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खात्यामध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविव म्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएप खात्यामध्ये डिमॅट स्वरूपातील शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्यादारे धारण मळ भागप्रमाणपत्राऐवजी दय्य भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर, कंपनीद्वारे डिपॉझिटरींना कळविले जाईल की, कॉर्पोरेट कारवाईमार्फत नविन/दुय्यम भागप्रमाणपत्र डिमॅट स्वरुपात रुपांतरीत करावेत आणि आयर्डपीएफच्या नावे हस्तांतरीत करावे. त्यांच्या नावे नोंद्र असलेले मळ भागप्रमाणपत्र साहजिकच रह केत जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी कृपय पुढे नोदं घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात अशा शेअर्सचे हस्तांतरणाकरिता ज्या संबंधित भागधारकांचे खाते आहे अथा दिपॉदिएरीकरे आवश्यक महकारी कारवार्दरारे कलविले जार्दल

गगधारकांनी पुढे याची नोंद घ्यावी की कंपनीने त्याच्या वेबसाइटवर उपलब्ध केलेल्या माहितीचा विचा केला पाहिजे आणि आयर्डपीएफला भाग हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने कंपनीने नवीन/दय्यम भागप्रमाणप जारी करण्याच्या बाबतीत पुरेशी सूचना मानली जाईल.

कृपया लक्षात ठेवा की उपरोक्त दावा न केलेल्या/न भरलेल्या लाभांश रकमेच्या बाबतीत आणि . श्रायईपीएफमध्ये एकदा हस्तांतरित झाल्यानंतर समभागांविरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही. आयईपीएप प्राधिकरणाकडून नियमांमध्ये नमुद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर, अशा कोणत्याही समभागांवर जर असल्यास, प्राप्त झालेल्या सर्व फायद्यांसह सामायिकधारक आयङ्पीएफमध्ये हस्तांतरित केलेल्या लाभांः आणि संबंधित शेअर्सचा दावा करु शकतात.

मन इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडकरित



ठिकाण: मुंबई दिनांक: २६.०७.२०२३

सही/ राहल राव



इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. (पूर्वीची इक्वीटास फायनान्स लि.) चिप्पार्चिक विराप्ति कॉपॉरेट कार्यालयः क्र.७६९, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेझ−२, अन्ना सर्लई, चेन्नई, तामिळनाङू ६००००२. दूर.:०४४-४२९९५०००, ०४४-४२९९५०५०

### ताबा सूचना (नियम८-(१) (स्थावर मालमत्तेकरिता))

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **मे. इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(९२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत कर्जदारांना खाली नमूदप्रमाणे मागणी सूचना वितरित केली होती आणि त्या सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** घेतलेला आहे विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी मे. इक्रीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडकडे सूचनेत नमूद रक्कम तसेच मागणी सूचनेच्या तारखेपासून करारदराने पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

कर्जदार/जामिनदाराचे	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना	पुर्नताबा
नाव	(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	दिनांक
शाखाः लोणावळा	निवासी घर क्र.६०४, क्षेत्रफळ ३२५ चौ.फु., गाव वावेघर, ता.	०८.०५.२०२३	२१.०७.२०२३
कर्ज क्र.: SELONVL0371788	पनवेल, जि. रायगड, ग्रुप ग्रामपंचायत वार्वेघर, ता. पनवेल, जि.	a	
कर्जदार: श्री. जितेंद्र नरहरी डोलारे	रायगड आणि मालमत्तेच्या चतुसिमाः पुढीलप्रमाणेः पुर्वः कलावती	२२२३८५	
जामिनदार: श्रीमती लक्ष्मी जितेंद्र	कांबळे यांचे घर; पश्चिम: सोनु शेख यांचे घर व रस्ता; दक्षिण:		
डोलारे	अश्विनी नरवडे यांचे घर; उत्तर: शालुबाई मानेया यांचे घर.		
शाखा: लोणावळा	निवासी घर क्र.१४२/बी/१, क्षेत्रफळ ४४.९९ चौ.मी., गाव सावले,	०८.०५.२०२३	२१.०७.२०२३
कर्ज क्र.: SELONVL0349409	ता. पनवेल, जि. रायगड, ग्रुप ग्रामपंचायत सावले, ता. पनवेल,	a	
कर्जदार: श्री. दैवत दत्तात्रय झिंगे	जि. रायगड मालमत्तेच्या चतुसिमा: पुढीलप्रमाणे: <b>पुर्व:</b> अनंत गोविंद	<b>३</b> १०२४३	
जामिनदार: श्रीमती दैयवंती दत्तात्रय	झिंगे यांचे घर; <b>पश्चिम:</b> कमल अरुण माळी यांचे घर; <b>दक्षिण:</b>		
<b>इ</b> ंगे	सार्वजनिक रस्ता; उत्तर: पांडुरंग गणु झिंगे यांचे घर.		
श्री. दत्तात्रय गोविंद झिंगे			
शाखा: लोणावळा	ग्रामपंचायत मिळकत क्र.१६६, क्षेत्रफळ ६९.५१ चौ.मी., गाव	१८.०३.२०२३	२१.०७.२०२३
कर्ज क्र.: SELONVL0353833	टेम्भरी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, ग्रुप ग्रामपंचायत टेम्भरी,	a	
कर्जदार: श्रीमती वैशाली राजेंद्र	मालमत्तेच्या चतुसिमाः पुढीलप्रमाणेः उत्तरः आंगणवाडी सारंग;	५२५२७३	
जमदाडे	दक्षिण: परशुराम गरुडे यांची मालमत्ता; पुर्व: मोकळी जागा;		
जामिनदार: श्री. राजेंद्र नारायण	पश्चिम: रस्ता, क्षेत्रफळ ७४८ चौ.फु.		
जमदाडे			

दिनांक: २७.०७.२०२३, ठिकाण: रायगड

प्राधिकृत अधिकारी, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि.



# apcotex industries limited

Registered Office:
49-53 Mahavir Centre, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703
Tel.: 022- 2777 0800 ● www.apcotex.com ● Email: redressal@apcotex.com CIN: L99999MH1986PLC039199

#### **EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023**

(Rs. in Lakhs)

C.D.			YEAR ENDED		
SR. NO.	PARTICULARS	30th June 2023 Audited	31st March 2023 Audited	30th June 2022 Audited	31st March 2023 Audited
1	Total Income from Operations	27,971.67	25,742.27	30,820.75	1,08,721.84
2	Net Profit for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	1,646.04	3,073.30	4,526.81	14,551.47
3	Net Profit for the period before tax (after exceptional and / or extraordinary items)	1,646.04	3,073.30	4,526.81	14,551.47
4	Net Profit for the period after tax (after exceptional and / or extraordinary items)	1,211.99	2,321.11	3,355.68	10,793.88
5	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	2,136.27	2,108.89	2,663.52	10,577.21
6	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	1,036.90	1,036.90	1,036.90	1,036.90
7	Earning per Share Basic & Diluted	2.34	4.48	6.47	20.82

# Notes:

Place: Mumbai

Date: 26th July 2023

- The above is an extract of the detailed format of the results for Quarter ended 30th June 2023 filed with the a) stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on Company's Website www.apcotex.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.
- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its b) meeting held on 26th July 2023.

For and on behalf of the Board Sd/-

Atul C. Choksey Chairman DIN: 00002102

# **PUBLIC NOTICE**

otice is hereby given on be client Mubeen Petiwala who is the sor of Shamina Petiwala wife of Owner o Flat no 504 A wing, Royal Green Apartment, Marol, Andheri East Mumbai 400059.

Haji Mohamed Petiwala is also the fla owner and expired on 10.03.2021. After death of the above said Owner Mubeen Petiwala & Shamina Petiwala the legal heir are the owners of the fla premises, If any person is having any claim or objection in respect of the above said flat by way of sale, exchange charge, gift, trust, inheritance, posses sion, lease, mortgage, lien or otherwise howsoever and also regarding any objection of any legal heir in respect of above property then such person should raise their claims or objection through written documents along with proo thereof to undersigned within 15 days from date of publication of this notice That no claim shall be entertained after stipulated period i.e 15 days. It will be belived that there is no any claim from any person regarding the legal heirs against the above said property and it shall be considered that Mubeen Petiwala and Shamina Petiwala are the owners of the flat premise and it shall be assumed that the title of the said flat premises is clear and marketable. Dated 27/07/2023

Sd/-Kunwar Pandey (B.A.LL.B) Advocate to High Court C-55 Shanti Shopping centre. Near Mira road Railway Stn. East Thane 401107

## जाहीर सूचना

माझे अशील श्री. विरेंद्र शांतीलाल जैन **श्रीमती अनिता विरेंद्र जैन** यांच्या निर्देशना अंतर्गत येथे सूचना देण्यात येत आहे की, फ्लॅट क्र.३०२ ३रा मजला, ए विंग, संतोष कोहौसोलि., प्लॉट क्र.१२ए, ठाणावाला लेन, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७ या जागेचे मालक आहेत आणि त्यांच्याकडून **मे. झिनल कन्स्ट्रक्शन** (डेव्हलपर्स) आणि श्री. महेंद्र केशरीमल जैन (सिंघी) व श्रीमती निता महेंद्र जैन (सिंघी) लॅट खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांव ०१.०९.२००३ रोजीचा नोंद करारनामाची मुळ प्रथम श्रेणी हरवली आहे आणि याबाबत जाहीर सचना प्रसिद्ध करणे शिल्लक होते आणि म्हण्-माझ्या अशिलाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे. जर कोणा व्यक्तीस शेअर्स व फ्लॅटबाबत विकी तारण, मालकी हक, अधिभार, बक्षीस, वापर ऱ्यास, ताबा, वारसाहक्ष किंवा मुळ करारनामाच्य आधारावर त्यांच्या ताब्यात असल्यानुसार कार्ह दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांर्न लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना **फ्लॅ**ट क्र.४, ओमकार गणेश को-ऑप.हौ.सो. फुलपाडा रोड, विरार (पुर्व), मुंबई-४०१२०३ येथे आजच्या तारखेपासून **चौदा (१४)** दिवसांत कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत म्हणून समजले जाईल

आज दिनांकीत २६ जुलै, २०२३

श्रीमती शिल्पा ए. जाधव (वकील)

STANDAL ONE

#### MOKSH ORNAMENTS LIMITED

CIN: L36996MH2012PLC233562 Registered Office: B-405/1, B-405/2, 4th floor, 99,Mulji Jetha Bldg, Kalbadevi Road, Vitthalwad Kalbadevi Mumbai 400002.
Telephone No: 02240041473, Email Id: cs@mokshornaments.com, jineshwar101@gmai.com Extracts of Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30 June, 2023

	STANDALONE			
PARTICULARS	Quarter Ended			Year Ended
	30.06.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited	30.06.2022 (Unaudited)	31.03.2023 (Audited)
Total Income from Operations	13209.89	10434.96	10844.00	44,659.20
Other Income	13.80	9.63	8.69	61.25
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/Or Extraordinary items)	204.37	294.80	175.96	848.34
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/ Or	004.07	004.00	175.00	040.04
Extraordinary items)	204.37	294.80	175.96	848.34
Net Profit/(Loss) for the period After tax (after Exceptional and Or Extraordinary Items)	152.92	199.21	131.67	613.43
Total Comprehensive Income for the Period (Comprising Profit/(Loss) for The period (after tax) and other Comprehensive Income				
(after tax)	0	0	0	0
Equity Share Capital (Face Value of 2/- each)	1,073.20	1,073.20	1,073.20	1,073.20
Reserves (Excluding Revaluation Reserve) asshown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0
Earnings Per Share (For continuing and discontinuing Operations.)	-			-
Basic:	0.28	0.37	0.25	1.14
Diluted: `	0.28	0.37	0.25	1.14
Note:				

- The Unaudited results for the Quarter ended June 30, 2023 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in it's meeting held on 26th July 2023. The above result have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable
- The previous periods figures have been reclassified / regrouped wherever required to conform with current periods presentation.
- However, in view of the evolving nature of the Financial Reporting requirements and modification to the existing standards, the financial results for both the current and previous periods may undergo changes in line with such regulatory / legislative changes.
- The entire operations of the company relate to one segment only. Hence Segment reporting as per
- Figures of previous year/ period have been re grouped/recast wherever necessary in order to make
- Figure of the guarter ended 31st March 2023 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and published year to date figure up to third quarter of the relevant financial year.

For Moksh Ornaments Limited Managing Director DIN: 05301251

Date : 26.07.2023

Place: Mumba

<mark>गाल्कान-मालाड लिंक रोड शाखा:</mark> प्लॉट क्र.१०, पद्मा नगर, लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.), मुंबई-४०००६४ मंबई उपनगर, महाराष्ट

#### कर्जदारांना सूचना (सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये)

दिनांक: 0७.0६.२0२३ श्रीमती डॉली पजारी, श्री, महेश तम्मय्या पजारी दोघांचा पत्ता: पलॅट क्र.७०४ व ७०५, सुकराज इमारत, भिजवाला तलावाजवळ, भंडारवाडा

चिंचोली बंदर, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

मा. महोदय. मालाड-कादिवला लिक राड शाखसह कज सुविध

आमचे पत्र क आरएसीपीसी१/३७२६/एजीएम/बीव्हीएन(१२१९३) दिनांक ३०.०१.२०१७ मार्फत दिलेल्या मान्यतेसंदर्भात विविध कर्ज सुविधा मान्य आणि मान्यतेच्या नियमानुसार घेण्यात

आले होते. वरील मान्यतेनुसार तुम्ही याकरिता असलेली प्रतिभूत तरतुद केल्यानंतर कर्ज सुविधा उपलब्ध करून उपयोगात आणली. अशा दायित्ववर प्रतिभूती हित आणि विविध कर्ज/ऋण सुविधा खात्यातील विद्यमान थकबाकी खालीलप्रमाणे सुविधेचे स्वरुप मर्यादा व्याजाचा ०७.०६.२०२३ प्रतिभुतीचे लघु वर्णनासह प्रतिभुती

व प्रकार	रु. लाख	दर	रोजी थकबाकी	करारनामा (एकूण क्षेत्र व सिमा यासह
			(३१.०१.२०२२	तारण मालमत्तेचे तपशील व प्रतिभुती
			पर्यंत व्याजासह)	करारनामा तपशील नमुद करावे)
	१५.00	९.३०%	₹. १२,९४,२१०.९५	प्रतिभुती करारनामा तपशील: मे. धाद्दा एन्टरप्रायझे. त्यांचे मालक श्रीमती मनिशा
			(38.08.2022	सुधीर धाद्दा व श्री. महेश टी. पुजारी यांच्या
			पासून देय व्याज)	दरम्यान झालेला दिनांक ०८.०६.२००४
				रोजीचा विक्री करारनामा, फ्लॅट क्र.७०५,
गृहकर्ज ३८०१०६०००००६९९				७वा मजला, सुकराज कोहौसोलि., रॉयल पार्क, सीटीएस क्र.१००५ए, बी, बी-१,
				गाव मालाड (दक्षिण), भुजले तलावा समोर,
				लिंक रोड, ता. बोरिवली, मालाड (प.),
				मुंबई-४०००६४, क्षेत्रफळ ३२० चौ.फु. कार्पेट तत्सम ३८४ चौ.फु. बिल्टअप आणि
				४४८ चौ.फु. सुपर बिल्टअप क्षेत्र असलेल्या
				जागेचे तत्सम तारण आणि चतुसिमा:
				उत्तरेसः सीटीएस क्र.१००७; दक्षिणेसः सीटीएस क्र.९७३; पुर्वेसः सीटीएस
				क्र.९५८; <b>पश्चिमेस:</b> सीटीएस क्र.१००८
कोविड वैयक्तिक	१.५0	१२.३५%	₹.	गृह कर्जासह जोडलेले
कर्ज (गृहकर्ज			१०६,९४५.३३	
जोडलेले)				
३८०१०६०००००६०४				
एकूण			१४,०१,१५६.२८	

- दिनांक ०१.०२.२०२३ रोजीचे कर्ज पोहोच पावती पत्रामध्ये तुम्ही दिनांक ३०.०८.२०२२ रोजीर (दिनांक) बडोदा प्रॉपटी प्राईड ओडी मर्यादा (३१.०७.२०२२ पर्यंत उधारी व व्याज समाविष्ट क नमुद थकबाकी) करिता रु...... रकमेचे बँकेकडे तुमचे दायित्व दिले होते. अन्य शुल्व सदर खात्यात रु.शून्य आहे.
- तुम्हाला ज्ञात आहेच की, तुम्ही जून, २०२२ करिता वरील कर्ज/थकबाकी वरील व्याज भरण करण्यात कसूर केलेली आहे. तसेचे तुम्ही ०२.०५.२०२२ रोजी आणि तद्नंतर रकमेकरिता देर असलेले कर्ज खात्याचे व्याज भरणा करण्यातसुद्धा कसूर केलेली आहे.
- मच्याद्वारे वरील भरणा करण्यात कसूर केले असल्याने तुमचे खाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्य निर्देशनानुसार ०२.०५.२०२२ रोजी (एनेपीएची तारीख नमुद्) नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. आमच्या वारंवार विनंत्या व मागणी केल्यानंतरही तुम्ही वरील थकबाकी कर्ज रक्कम तसेच त्यावरील व्याज भरणा केलेली नाही.
- वरील परिच्छेद १ मध्ये नमुद विविध प्रतिभूतीद्वारे प्रतिभूत केलेले कर्ज सुविधेबाबत तुमचे दायित तुम्ही पुर्ण करू न शकले बाबत आणि तुमचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात ्र आले बाबत आम्ही तुम्हाला सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सद सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात वरील परिच्छेद १ मध्ये नमुदप्रमाणे सरासरी रक्कम रु..९४,०९,९५६.२८ जमा करण्याबाबत कळविण्यात आले होते. आम्ही पुढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल. आमच्याकडे सद कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वापर करण्या अधिकार आम्हाला आहेत
- कृपया नोंद असावी की, रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रत्येक कर्ज सुविधेकरिता वरील परिच्छेद मध्ये नमुद दराने व्याज आकारले जाईल.
- आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या उपकलम १३ नुसार तुम्हाला आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील परिच्छेद १ मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्ते) हस्तांतर करण्यापासून तुम्हाल रोखण्यात येत आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नम्द वरील तरतुदीची अपूर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गन्हा असेल
- आम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही हमी दिलेली प्रतिभूत मालमत्ता बँकेला देय असलेली संपुर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर्च इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपूर्वी बँकेकडे जमा न केल्यार जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण/निवदा/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल कृपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्त सोडविण्याचे तुमचे अधिकार संपुष्टात येतील.

. पया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणा . कमेसंदर्भात पुढील मागणी करण्याचे अधिकारात कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेले अन् इतर कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही.

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड

सीआयएनः एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९ नोंदणीकृत कार्यालय: १२वा मजला, कृशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबुर (प.) मुंबई-४०००८९. दुरध्वनी:+९१-२२-४२४६३९९९, वेबसाईट:www.maninfra.com, ई-मेल:investors@maninfra.com

#### सूचना - द्वितीय अंतरिम लाभांशाची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाने (मंडळ) मंगळवार, २१ जुलै, २०२३ रोजी झालेल्या सभेत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्रति इकिटी शेअर (प्रत्येकी रु.२/- चे दर्शनी मूल्य) लाभांश देण्याच्या उद्देशाने बोर्डाने **गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३** ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. अंतरिम लाभांश **बधवार. २३ ऑगस्ट. २०२३** रोजी दिला जाईल:

- अ. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडून गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी प्राप्त झालेल्या डेटानुसार अ-वास्तविक स्वरूपात ठेवलेल्या समभागांच्या संदर्भात सर्व लाभार्थी मालकांना; आणि
- गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३ रोजी कामकाजाच्या वेळेच्या शेवटी वास्तविक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात

वित्तीय कायदा, २०२० नुसार, लाभांश उत्पन्न शेअरधारकांच्या हातात करपात्र असेल. १ एप्रिल, २०२० आणि कंपनीने आयकर कायदा, १९६१ (आयटीएक्ट) मध्ये विहित केलेल्या दरांवर सदस्यांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावर कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे, टीडीएस आवश्यकतांचे पालन सक्षम करण्यासाठी, सदस्यांना त्यांच्या ठेवीदार सहभागीदारकडे आयटी कायद्यानुसार त्यांची निवासी स्थिती, पॅन, श्रेणी पूर्ण आणि/किंवा अद्यतनित करण्याची विनंती केली जाते किंवा शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवल्यास, त्यांना पत्र लिहन कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: **मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड**) सी-१०९, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३ किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in / investors@maninfra.com वर सोमवार, ७ ऑगस्ट,

लाभांशावरील कर कपातीच्या संदर्भात तपशीलवार संप्रेषण. भागधारकांना स्वतंत्रपणे पाठवले जात आहे. ज्यांचे ई-मेल आयर्ड अनुक्रमे आरटीए/डीपीकडे नोंदणीकृत आहेत आणि असे संप्रेषण गुंतवणूकदाराच्या अंतर्गत कंपनीच्या वेबसाइटवर देखील . उपलब्ध केले जाईल. संबंध विभाग, स्रोतावरील कर वजावट न केल्याचा लाभ घेण्यासाठी, भागधारकांनी संप्रेषणात नमूद केलेली कागदपत्रे ईमेल आयडी: investors@maninfra.com वर सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी सबमिट करावीत जेणेकरून कंपनी योग्य टीडीएस दर निश्चित करू शकेल.

सही/

दिनांक: २५ जुलै, २०२३

दर्गेश डिंगणक

#### SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

ClN: L15141MH1982PLC267176 Telephone No. 022-32997884 Registered Office Address: 32, Vyapar Bhawan, 49, P.D.Mello Road, Mumbai, Maharashtra-400009 Web site: www.sagarsoyaproducts.com | Email ID: compliance.ssp@gmail.com

### NOTICE OF 41st ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE


- NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 21st August, 2023 at 12.00 p.m. through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8"April, 2020, 13" April, 2020, 5" May, 2020, 13" January, 2021, 8" December, 2021 8.5" May, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13" May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
- Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31 March, 2023 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available or the website of the Company www.sagarsoyaproducts.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the Circulars.
- The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting/ e-voting at the AGM.
- Members of the Company holding shares in physical form or who have not registered updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail support@purvashare.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:
- 1 Name registered in the records of the Company 2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement
- (For shares held in demat form); 3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form);
- 4. E-mail id and mobile number:
- 5. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.
- 6. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM Members are requested to carefully go through the same. Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act
- 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Wednesday 16th August, 2023 to Monday 21 August, 2023 (both days inclusive), for the purpose of determining the eligibility of the Members entitled to vote by electronic means or at the AGM

ON BEHALF OF THE BOARD FOR SAGAR SOYA PRODUCTS LIMITED

Date: 27th July, 2023 Place: Mumbai

ARVINDBHAI CHHOTABHAI PATEL

CHAIRMAN



# ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड

सीआयएन : L27104MH1985PLC035659

याद्वारे **सूचित** करण्यात येते की, अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड (कंपनी) यांची **३६ वी वार्षिव** मर्वसाधारण सभा (''एजीएम'') प्रानिवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळे नसार द्यारी ३.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरिसंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'' यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणा आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा कंम्पनीचा वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वासासधारण सभेची सूचना समाविष्ट आहे, तो कंपनीच्या अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बुधवार दिनांक २६ जुलै २०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे कट ऑफ तारीख म्हणजेच शक्रवार दिनांक २१ जलै २०२३ रोजी नोंदणीकत आहेत वरील प्रमाणे नंमूद केलेली प्रपत्रे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटी अँड एजक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या दिशानिर्देशांच्या अनुसार तसेच परिपत्रकाच्या अनुसार निर्गमित करण्यात आली आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ <u>www.</u> <u>ajmera.com</u> येथे तसेच स्टॉक एक्स्वेंज यांची संकेतस्थळे म्हणजेच <u>www.nseindia.com</u> येथे भाणि <u>www.bseindia.com</u> येथे तसेच इ मतदान सेवा पुरवठादार यांचे संकेतस्थळ म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') यांचे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl. <u>com</u> येथे उपलब्ध आहेत.

असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग ई-मतदानासाठीची कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी उपलब्ध आहेत असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावू शकतात. त्यासाठी दूरस्थ ई- मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या संदर्भातील तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आला आहे आणि ती सूचना ई- मतदान संकेतस्थळ एनएसडीएल यांचे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.

दरस्थ ई-मतदान कालावधीला बधवार दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी (भारतीय प्रमाण वेळेला नसार . सकाळी ९.०० वाजता) प्रारंभ होणार आहे. आणि ही प्रक्रिया शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी (भारतीय प्रमाण वेळे नुसार संध्याकाळी ५.०० वाजता) संपुष्टात येणार आहे. त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप एनएसडीएल मतदानासाठी बंद करण्यात येईल. ई-मतदानासाठी सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या एकुण पेड अप समभाग भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या मागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दरस्थ ई- मतदान पद्धतीने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजाव शकतील.

ग सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करू शकणार नाहीत. अशी कोणतीही व्यक्ती/आस्थापना ज्यांनी त्याचा/तिचा/त्यांचा ई-मेल तपशील कंपनीच्या दप्तरी नोंद केलेला गही आणि त्यांच्याकडे कंपनीचे समभाग ई-मतदानासाठी निर्धारित करण्यात आलेली ई-मतदान तारीख म्हणजेच शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी उपलब्ध आहेत असे सभासद ई-मतदानासाठी त्यांचा नॉग इन आयडी आणि पासवर्ड वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून ठवू शकतात किंवा ई-मेलच्या माध्यमातून एनएसडीएल यांच्याशी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे संपर्क साधन प्राप्त करू शकतात. मात्र एखादी व्यक्ती किंवा आस्थापना या आधीच एनएसडीएल यांच्याकडे ई-मतदानासाठी नोंदणीकृत असेल तर ती संभासद ई-मतदानासाठी आपला सध्याचा युजर आयडी आणि सवर्ड यांचा वापर करू शकते.

दरस्थ ई-मतदान पद्धतीने होणारे ई-मतदान किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेला इलेक्टॉनिक माध्यमातन . उपस्थित राहण्याची प्रक्रिया यांच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाची शंका असल्यास किंवा काही स्पष्टीकरण हवे असल्यास <u>www.evoting.nsdl.com</u> या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात सभासदांसाठी उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स किंवा सभासदांसाठी उपलब्ध असलेले ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेता येईल. किंवा टोलफ्री क्रमांक ०२२- ४८८६ ७००० आणि ०२२- २४९९ ७००० येथे संपर्क साधता येईल किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवता येईल. ई-मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सविधेच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास कपया ई-मेलच्या माध्यमातन evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधावा किंवा तोल फ्री क्रमांक ०२२- ४८८६ ७००० आणि २२- २४९९ ७००० येथे संपर्क साधावा.

संचालक मंडळाने त्यांच्या गरुवार दिनांक ११ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत अंतिम लाभांश रु. ३/- (३०%) प्रति इक्किटी समभाग ज्याचे दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी इतके आहे त्यावर, वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता देण्याची शिफारस केली आहे. मात्र तो ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेस अधीन आहे. अंतिम लाभांश अशा सभासदांना देण्यात येणार आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग रेकॉर्ड तारीख म्हणजेच शुक्रवार दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी उपलब्ध आहेत. सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी लाभांशावरील टीडीएसच्या संदर्भात आणि अन्य प्रपत्रे / घोषणापत्र आदींची माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीचे संकेतस्थळ <u>https://ajmera.com/investor-corner/annual-</u> reports/ येथे कंपनीने दिलेल्या माहितीचा संदर्भ घ्यावा

अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड यांच्या करिता

सही/-कार्तिक शर्म

प्राधिकत अधिकारी, बँक ऑफ बडोद ठिकाण: मुंबई

स्थळ : मुंबई दिनांक: २६ जुलै २०२३

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी